

Hitech Corporation Limited

Regd. Office & HO: 201, Welspun House 2nd Floor, Kamala City, Lower Parel - west Mumbai - 400 013

7th September, 2020

BSE Limited Corporate Relationship Department Phiroze Jeejeebhoy Towers, 25th Floor, Dalal Street, Fort, Mumbai - 400 001 The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot No. C/1, Block G, Bandra - Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051

Scrip Code: 526217 Symbol: HITECHCORP

Sir/Madam,

Sub: <u>Intimation of Newspaper Publication - Notice of Annual General Meeting, E-voting and Book Closure Date.</u>

In compliance with Regulation 47 and Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), please find enclosed copies of notice given to shareholders in accordance with applicable provisions of the Listing Regulations and the Companies Act, 2013 read with Rules made thereunder, inter alia, informing them about 29th Annual General Meeting of the Company, details relating to e-voting facility and Book Closure related details. The notice was published in the following newspapers (including e-editions wherever applicable):

- 1. Business Standard, (All India Edition)
- 2. Mumbai Lakshadeep (Mumbai)

This is for your information and record.

Thanking you,

Yours truly,

For Hitech Corporation Limited

Namita Tiwari Company Secretary & Compliance Officer



ZUARI AGRO CHEMICALS LIMITED

CIN: L65910GA2009PLC006177 Regd.Office: Jai Kisaan Bhawan, Zuarinagar, Goa 403 726 **Telephone :** 91 - 0832 - 2592180

Email: shares@adventz.com Website: www.zuari.in

NOTICE

NOTICE is hereby given, pursuant to provisions of Section 160(2) of Companies Act, 2013 read with Rule 13 of Companies (Appointment and Qualification of Directors) Rules, 2014, and other applicable provisions that the Company has received notice in writing dated 28th August, 2020 under Section 160(1) of the Companies Act, 2013 from a member along with requisite deposit amount proposing the candidature of Mr. Nitin M Kantak (DIN: 08029847) for appointment as Director of the Company at the ensuing Annual General Meeting to be held on 14th September, 2020. Further, the Board of Directors at its meeting held on 3rd September, 2020 has appointed Mr. Nitin M. Kantak (DIN: 08029847) as Additional Director wie f 3rd September 2020 and Executive Director of the Company in the category of Whole Time Directors for a period of 3 years w.e.f 3rd September, 2020, subject to the approval of shareholders

The item relating to appointment of Mr. Nitin M Kantak (DIN: 08029847) as Director and as Executive Director in the category of Whole Time Directors is to be treated as included in the businesses to be transacted at the ensuing Annual General Meeting (AGM) to be held on 14 September, 2020. The relevant Resolutions for appointment of Mr. Nitin M Kantak (DIN: 08029847) shall be placed before the shareholders for remote e-voting / evoting at the AGM.

The notice received by the Company under Section 160 (1) of the Companies, Act, 2013 from a member and the brief profile of Mr. Nitin M. Kantak are available on the website of the Company at www.zuari.in. Any additional details required by members will be made available on request For Zuari Agro Chemicals Limited

Sd/-

Place: Zuarinagar Date: 04/09/2020

HITECH

Vijayamahantesh Khannur Company Secretary

HITECH CORPORATION LIMITED CIN: L28992MH1991PLC168235

Regd. Office: 201 Welspun House, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai – 400 013. Tel. No.:+91 22 4001 6500 / 2481 6500 | Fax : +91 22 2495 5659 $Website: \underline{www.hitechgroup.com} \hspace{0.2cm} |\hspace{0.2cm} email: \underline{investor.help@hitechgroup.com}$

NOTICE NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of Hitech Corporation Limited (the Company) will be held on Saturday, 26th September, 2020, at 11.30 a.m through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility, to transac the businesses, as set out in the Notice convening the 29th AGM of the Company.

The AGM will be held through VC/OAVM without physical presence of the shareholders in view of the ongoing restrictions relating to COVID-19 pandemic and in compliance with General Circular No.20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and other applicable circulars issued by Securities an Exchange Board of India.

n compliance with the aforesaid circulars, the Notice convening the 29th AGM and the Annual Report for the financial year 2019-20 has been electronically sent on Thursday, 3 September, 2020 to those shareholders who have registered their email IDs with the Company / Depository Participant(s).

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL for providing its members the facility for casting their votes through the remote e-voting olatform and for participating in the 29th AGM through VC/OAVM along with e-voting durin

Shareholders will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for shareholders holding shares in dematerialized mode, physical mode and for shareholders who have not registered thei email addresses has been provided in the Notice convening the AGM. Instructions fo

attending the AGM through VC/OAVM are also provided in the Notice of the AGM. The remote e-voting period commences at 9.00 a.m. on Wednesday 23rd Septembe 2020 and will end on Friday 25th September, 2020 at 5.00 p.m. Voting through remote e-voting will not be permitted beyond 5.00 p.m. on Friday 25th September, 2020. E-voting shall also be made available at the 29th AGM and the members who have not cast their vote

through remote e-voting shall be able to vote at the 29th AGM. Members who have cast their vote through remote e-voting can participate in the 29th AGM out shall not be entitled to cast their vote again.

The cut-off date for determining eligibility of members for voting through remote e-voting and voting at the 29th AGM is Saturday, 19th September, 2020. A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Saturday, 19th September, 2020 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM. Any person who pecomes a member of the Company after the Notice is sent but hold shares on the cut-off date i.e. Saturday, 19th September, 2020 may obtain the login ID and Password by sending a request to evoting@nsdl.co.in.

Shareholding holding shares in physical mode and who have not updated their emai addresses with the Company are requested to update their email addresses by sending a duly signed request letter to Registrar and Transfer Agent of the Company, Link Intime India Private Limited by providing Folio No. and name of the shareholder. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to register / update their emai addresses with the relevant Depository Participants.

The Notice of the 29th AGM and the Annual Report for the Financial Year 2019-20 are available on the website of the Company (<u>www.hitechgroup.com</u>) and website of National Securities Depository Limited (<u>www.evoting.nsdl.com)</u>. The relevant documents pertaining to the items to be transacted at the 29th AGM are available for inspection through electronic mode. Members are requested to write to the Company on investor.help@hitechgroup.com for inspection of the said documents.

n case of any gueries relating to voting by electronic means, please refer the Frequentl Asked Questions (FAQs) for Shareholders and the e-voting user manual for Shareholders available at the download section of www.nsdl.com or call toll free no.: 1800-222-990 o send a request at evoting@nsdl.co.in. For any grievances relating to voting by electroni means, members may contact Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, at pallavid@nsdl.co.in Tel No. 022-2499 4545 or Mr. Sanjeev Yadav, Assistant Manage NSDL at sanjeevy@nsdl.co.in / 022-9324006225. Address :Trade World, 'A' wing, 4' Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (W), Mumbai – 400 013. NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with

Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members and Share Transfe Books of the Company will remain closed from Monday 21st September, 2020 to Saturday 26th September, 2020 (both days inclusive) for the purpose of conducting the AGM.

The Notice of the 29th AGM and the Annual Report for the Financial Year 2019-20 alongwith further details are available on the website of the Company (www.hitechgroup.com) and website of the Stock Exchanges, BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) where the Company' shares are listed.

For and on behalf of the Board

Namita Tiwar

Company secretary

Place : Mumbai Date: 4th September, 2020

ASIAN HOTELS (NORTH) LIMITED

CIN: L55101DL1980PLC011037 Regd. Office: Bhikaiji Cama Place, M.G. Marg, New Delhi - 110 066 Tel: 011 66771225/1226, Fax: 011 26791033

E-mail: investorrelations@ahlnorth.com Website: www.asianhotelsnorth.com NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47(1)(a) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations) that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Sunday, the 13th September, 2020 at the Registered Office of the Company inter alia, to consider and approve the Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the first quarter endec 30th June, 2020.

It is further notified that in pursuance to Regulations 47(2) of the Listing Regulations the aforesaid financial results will be available on the above-mentioned website of the Company and on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

for Asian Hotels (North) Limited

AKAR AUTO INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Akar Tools Limited)

CIN No. L29220MH1989PLC052305

Regd. Office: 304, Abhay Steel House, Carnac Bunder, Baroda Street, Mumbai – 400009. (India)

Tel: (O22)23481083, Fax: 91-22-23483887,

Corp Office: E-5, MIDC, Waluj, Aurangabad – 431136 (M.S) India Tel: (0240)6647200, Fax: 91-240-2554640 Website: www.akartoolsltd.com Email: corporate@akartoolsltd.com

NOTICE FOR 31ST ANNUAL GENERAL MEETING

AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the Thirty First Annual General Meeting ("AGM") of Akar Auto Industries Limited (Formerly known as Akar Tools Limited) will be held on Tuesday, 29th September, 2020 at 11.30 a.m. through Video conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos. 14/2020, 17/2020 an 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020

Nos. 14/2020, 17/2020 an 20/2020 dated 8" April 2020, 13" April 2020 and 5" May2020, respectively, issued by the Ministry of corporate Affairs ("MCA Circular/s") and Circular No.SEBI/HO/CDF/CMD1/CIR/P/2020/79 dated 12" May 2020 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular), without the physical presence of the Members at

In compliance with the aforesaid MCA circulars and SEBI circular, the Company has sent Notice of 31st AGM and Annual Report for financial year 2019-20 only by electronic mode on 4th September, 2020, to all the members whose email addresses are registered with the Depository Participants or the Company. The Notice of the AGM and Annual Report for financial year 2019-20, can be downloaded from the Company's website at www.akartoolsttd.com, website of BSE Limited at www.bseindia.com and website of CDSL at www.bseindia.com and www.bseindia.com and www.evotingindia.com and <a href="https://www.evotingindia.co

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44

of Listing Regulations and Secretarial Standard on General Meetings, each as amended, the Company has engaged services of CDSL for providing remote e-voting facility prior to AGM ('Remote e-voting') and e-voting at the AGM to all its members to cast their vote on all the resolutions set out in the Notice of 31st AGM.

5.00 p.m. (IST) on Monday,

from the conclusion of AGM

Members who will be present at the AGM through VC/OAVM and who have

not cast their vote by Remote e-voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who have cast their vote by Remote e-voting prior to AGM may also attend and participate in the AGM but shall not

Accordingly, members may cast their votes through Remote e-voting or e-voting at the AGM by logging on to the e-voting website of CDSL a

evotingindia.com. Once the vote on a resolution is cast by the member

The Company has appointed Mr. Nitin Sharma, Practicing Company

Secretary (COP No. 9761) to act as scrutinizer for monitoring remote evoting process and e-voting at the AGM in fair and transparent manner. The

results of e-voting shall be declared not later than 48 hours from conclusion

of the AGM of the Company. The results declared along with the scrutinizers

eport shall be communicated to the stock exchange and will be placed or

he website of the Company at <u>www.akartoolsltd.com</u> and on the website

Members will be able to attend the AGM by VC/OAVM facility through live

streaming link available at www.evotingindia.com under shareholders

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the

cut-off date i.e. Friday, 18th September, 2020 may obtain the login id and

password by sending request at <u>corporate@akartoolsltd.com</u>. However, if he is already registered with CDSL for remote e-voting then he/she can use his/her existing user ID and password for casting the vote.

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice

of the AGM and in particular, instructions for joining the AGM, manner of

casting vote through remote e-voting or through e-voting during AGM.

-voting login credentials.

For Akar Auto Industries Limited

Sd/ Mitesh Gadhiya

(Formerly known as Akar Tools Limited)

(Company Secretary& Compliance Officer)

From commencement of AGM till 15 minutes

REMOTE E-VOTING AND E-VOTING AT THE AGM

Cut-off date for e-voting Friday, 18th September, 2020

Commencement date of 9.00 a.m. (IST) on Saturday.

he/she shall not be allowed to change it subsequently.

Remote e-voting

Remote e-voting

Conclusion date of

E-voting during AGM

be entitled to cast their vote again.

of CDSL at www.evotingindia.com.

members login by using the remote e

LIVE WERCAST OF THE AGM

Date: 4th September 2020

Place: Aurangabad

Dinesh Kumar Jain Vice President (Corporate Affairs) Place: New Delhi & Company Secretary Date: 04.09.2020 M. No. FCS - 6224

HOTEL RUGBY LIMITED

(CIN: L55101MH1991PLC063265)

Register Office: 2, Ground Floor, 9, Dev Bhuvan, Gazdar Street, Chira Bazar, Kalbadevi, Mumbai - 400002 Tel. No. 022 – 67470380 | Email: rugbyhotel@rediffmail.com | Website: www.hotelrugby.co.in EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2020

				(
	(Financial year ended		
Particulars	30.06.2020	31.03.2020	30.06.2019	31.03.2020
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period	2.79	2.79	3.96	12.90
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period before tax	(2.99)	(0.44)	(7.11)	(9.47)
(after Exceptional and/or Extraordinary items#) Net Profit / (Loss) for the period after tax	(2.99)	(0.44)	(7.11)	(9.47)
(after Exceptional and/or Extraordinary items#) Total Comprehensive Income for the period	(2.99)	(0.44)	(7.11)	(9.47)
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Paid up Equity Share Capital	(2.99)	(0.44)	(7.11)	(9.47)
(Face Value Rs.10/- each per Share) Reserves (excluding Revaluation Reserve) Earnings Per Share (Face Value Rs.10/-)	1,432.28	1,432.28	1,432.28	1,432.28 (844.80)
(for continuing and discontinued operations) Basic Diluted	(0.0209) (0.0209)	(0.0030) (0.0030)	(0.0496) (0.0496)	(0.0661) (0.0661)
Note:				

) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company's website (www.hotelrugby.co.in) and on the website of BSE i.e. www.bseindia.com and NSE i.e. www.nseindia.com.

The unaudited Financial Results for the quarter ended on 30.06.2020 have been reviewed by the Aud $Committee \ and \ approved \ by \ the \ Board \ of \ Directors \ at \ their \ meetings \ held \ on \ 03.09.2020.$

s) The Covid 19 Pandemic effected globally as well as India causing significant disturbance in economi activities. The office of company remained closed from 21st March 2020 till end of Jun 2020 wide national lockdown. Management is expecting that company will recover the carrying amount of assets and liabilities and the values stated in the financial statements will not be affected in near future / long term period

) #- Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Inc AS Rules / AS Rules, whichever is applicable

Date : 03.09.2020

MAHENDRA THACKER - CEO & DIRECTOR

For HOTEL RUGBY LIMITED

DIN - 01405253

(Rs. In Lacs)

Description of the Tender APDDCF - Technical and Commercial bids are invited on e-Procuremer Platform from Milk Federations / Milk Unions / Private / Public limited com pany / partnership firms / proprietary concerns to manage and operate Dairy Infrastructure (milk collection Centres, Bulk Milk Cooling Units, Dairy Plan

and UHT Milk Packaging Plant) located in Madanapally under PPP mode. Interested participants can login to www.apeprocurement.gov.in and submit their bids on e-Procurement Platform on or before 24.09.2020. For details Contact: Sri G.K.Srinivasa, Deputy Director, Chittoor Milk Shed, Mobile No:

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC ndustrial Area, Vishnu Nagar, Digha, Nav Mumbai, 400708 and M/s, Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K. Road, Near Minal Residency, Bhopal

feedback@bsmail.in

For Subscription and Circulation Ms Mansi Singh **Head-Customer Relations** iness Standard Private Limited

P.B.Marg, Worli, Mumbai - 400013 E-mail: subs_bs@bsmail.in "or sms, SUB BS to 57007"

One year subscription rate by air mail INR 51765 : USD 725

by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or redisseminatio of the contents, in any form or by any means, is pro-hibited without the prior written consent of M/s Business Standard Pyt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.

No Air Surcharge

The Andhra Pradesh Dairy Development Co-Operative Federation Limited. BAPU MUSEUM, GOVERNORPET, BUCKINGHAM PET, VIJAYAWADA PHONE NO:0866-2956499. Email ID: mdap.apddcf@gmail.com VIJAYA e-Tender Notification No: 02/SDE(Op)/MDPL/APDDCF/2020

0490183002 Email ID: dd.ctr.apddcf@gmail.com Sd/- MANAGING DIRECTOR

Weekend **Business Standard MUMBAI EDITION**

(M.P.)-462023. & Published at H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 400013

> Editor: Shyamal Majumdai RNI No. MAHENG/2013/53717

Readers should write their feedback at Fax: +91-11-23720201

H/4 & I/3, Building H, Paragon Centre Onn. Birla Centurion

> Overseas subscription: (Mumbai Edition Only)

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge, Business Standard does not take any responsibility for investment or busi ness decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement.

Business Standard does not associate itself with o stand by the contents of any of the advertisement ccepted in good faith and published by it. Any claim elated to the advertisements should be directed to the advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserve

Corporate Identification Number (CIN) -L32101UP1993PLC066581 Name of the company- DIXON TECHNOLOGIES (INDIA) LIMITED Registered office address-B-14 & 15 Phase-II Noida Gautam Buddha Nagar UP 201305 Email: investorrelations@idxoninfo.com, Website:www.dixoninfo.com, Fax No.: 01204737273, Ph.:0120-4737200 PUBLIC NOTICE Notice is hereby given that by a resolution dated 11th June, 2020, the Board has proposed to vary the terms of the contract referred to in the prospectus dated 11th September, 2017

issued in connection with issue of 33,93,425 equity shares at an issue price of Rs. 10/- per Equity Share aggregating to Rs. 6000 Lakhs ("Total Proceeds"). In nursuance of the said resolution, further notice is given that for approving the said sition, a special resolution is to be passed by the members at the 27th Annual Genera

Registered Office: TEXTILES LIMITED Surya Towers, Ground Floor, 104, Sardar Patel Road, Secunderabad-500003. Tel:27848479/27844086

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 47 (1) (a) of SEBI (Listing

Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 meeting of the

Board of Directors of the Company will be held on Monday, the 14th day of

September, 2020 at 12:30 P.M.through Video Conference (VC) or Other

Audio-Visual Means (OVAM) to consider and approve the Un-audited

The said notice may be accessed on the Company's website at

https://www.vijaytextiles.inand also on the BSEwebsite at www.bseindia.com

FORM PAS.1 [Pursuant to section 27(1) and rule7(2) of Companies (Prospectus and Allotment of Securities) Rules, 2014]

Advertisement giving details of notice of special resolution for varying the terms of any contract referred to in the prospectus or altering the objects

for which the prospectus was issued

Financial Results for the Quarter Year ended 30.06.2020

Place: Secunderabad

Date: 4.09.2020

Facsmile:+91 40 27846849, Email: info@vijaytextiles.ii

For Vijay Textiles Limited

Sd./- Vijay Kumar Gupta

Managing Director (DIN: 01050958)

CIN: L18100TG1990PLC010973

The details regarding such variation/alteration are as follows-Particulars of the terms of the contract to be varied-

Out of the Net proceeds amounting to Rs. 5712 Lakhs (calculated after deduction of Offer related expenses amounting to Rs. 288 Lakhs out of Total Proceeds), the Company had utilized an aggregate amount of Rs. 5500.37 Lakhs as on 31st March, 2020, constituting 96.47% of the Total Proceeds as on 31st March, 2020. However, an amount of Rs. 211.63 Lakhs ("Unutilized amount"), constituting 3.53% of the Total Proceeds, is still pending for utilization. Details of the unutilized amount are as follows

S. No	Details of Object for which amount is pending for utilisation	Total Amount raised in the Prospectus	Total Utilisation as on 31st March, 2020	Amount pending utilization as on 31st March, 2020
1	Enhancement of Company's backward integration capabilities in the lighting products vertical at the Dehradun facility (hereinafter termed as "Sub-object-1)	886.00	796.00	90.00
2	Upgradation of the information technology infrastructure of the Company (hereinafter termed as "Sub-object-2)	1063.00	941.37	121.63
	Total	1949.00	1737.37	211.63

Particulars of the proposed variation/alteration-The Company proposes to utilize the Unutilize amount towards general corporate purposes Reasons/justification for the variation- The Company had set aside an aggregate amount of

Rs. 1949 Lakhs towards fulfillment of sub-object-1 and sub-object-2. Also, The Company wasable to spend an aggregate amount of Rs. 1737.37 Lakh stowards the said Sub objects-1 and Sub object-2 which is deemed sufficient for optimum fulfilment of the said sub objects. Therefore, the Company intends to utilise the unutilized amount of Rs. 211.63 lakhs toward General corporate purposes. Also, the unutilized amount, if spent towards the General corporate purpose will be in

compliance with the limits specified in the SEBI (Issue of Capital & Disclosu

Risk Factor relating to New objects of the Offer and the estimated financial impact of the proposed alteration on the earnings and cash flow of the Company: The Unutilized Amount is proposed to be used for general corporate purposes, based on management's estimates and have not been appraised by any third party. Such estimates are based on estimates and have not over appraised by any finiting party. Such estimates are based on current conditions and are subject to variation in the event of changes in external circumstances, costs, other financial condition or business strategies. Further, the Company may be required to revise its estimated expenditure, fund allocation and deployment schedule, owing to factors such as general or local economic and business conditions, escalation in costs, increased competition, changes in regulations or delays in obtaining regulatory approvals. 5) Names of Directors who voted against the proposed variation/alteration: None

Any interested person may obtain the copy of the special resolution along with the explanatory statement free of charge at the registered office of the company or at the office of undersigned at registered office of Company or visit the website of the Company https://dixoninfo.com/agm.php for a copy of the same

By Order of the Board For Dixon Technologies (India) Limited

Place: Noida Dated: 4th September, 2020

Group Company Secretary & Compliance Officer

The India Cements Limited

NOTICE TO SHAREHOLDERS

NOTICE is hereby given that the Seventy-fourth Annual General Meeting (AGM) of the Members of The India Cements

Limited will be held at 9.30 A.M. [Indian Standard Time (IST)] on Monday, the 28th September, 2020, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM"), as permitted by the Ministry of Corporate Affairs, vide their Circulars No.14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April 2020, 13th April 2020 and 5th May 2020 (MCA Circulars) and Securities and Exchange Board of India, vide its Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, to transact the Ordinary and Special Business as set out in the Notice dated 10.08,2020. The Notice of 74th AGM along the Explanatory Statement and the Annual Report 2020 have been sent by email on 04.09.2020 to those members who have registered their email address with the Company / Registrar and Share Transfer Agent or with their respective Depository Participants. Members may please note that the said documents are also available on the Company's website. www.indiacements.co.in and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com, from where it can be downloaded and no physical / hard copy of the same will be sent by the Company. The AGM Notice can also be accessed from the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended and the MCA Circulars the Company is pleased to provide to members the facility to cast their vote on resolutions proposed to be considered at the Seventy-fourth Annual General Meeting, by electronic means and the business may be transacted through the facility of remote e-voting and e-voting during the AGM provided by NSDL. The voting rights of shareholders shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. 21.09.2020. The remote e-voting period commences on 24.09.2020 (9.00 A.M IST) and ends on 27.09.2020 (5.00 P.M IST). During this period, shareholders of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date i.e. 21.09.2020, may cast their vote by remote e-voting. The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

The members who have cast their vote by remote e-Voting prior to the AGM may also attend and participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote again through e-voting facility available during the AGM.

Only those shareholders, who are present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system available during the AGM.

Members holding shares in physical form or those who have not registered their e-mail IDs with the Company / RTA can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the Annual General Meeting in virtual mode as per the procedure detailed in Note No.20 of the Notice of the 74th AGM.

The detailed procedures for Remote e-voting (prior to AGM), participating in the meeting through VC/ OAVM and e-voting (during AGM) are explained in Note No.20 of the Notice of 74th AGM and is also available on the website of the Company at

For any information or any query on Remote e-voting and e-voting through e-voting System during AGM, Members may refer to the instructions mentioned under Note No.20 of the Notice of the 74th AGM sent by email or contact Mr.K.Balasubramanian, General Manager, Integrated Registry Management Services Private Limited, Tel.: 044-28140801 to 28140803; email: corpserv@integratedindia.in or Mrs. E. Jayashree, Asst. General Manager (Secretarial), Tel. No: 044-28572177, email: investor@indiacements.co.in or call on NSDL toll free no.: 1800-222-990 or send a request to evoting@nsdl.co.in., by mentioning their DP ID and Client ID No.

Any person, who acquires shares of the Company and becomes a member of the Company after forwarding the notice and holding shares as of the cut-off date i.e. 21.09.2020, may obtain the login ID and password by sending an email to investor@indiacements.co.in or corpserv@integratedindia.in or evoting@nsdl.co.in by mentioning their DP ID and Client ID No. However, if you are already registered with NSDL for remote e-voting, then you can use your existing user ID and password for casting your vote. If you forgot your password, you can reset your password by using "Forgot User Details / Password" or "Physical User Reset Password" option available on www.evoting.nsdl.com or contact NSDL at their toll free no. 1800-222-990.

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting and e-voting system on the date of

Smt. P.R. Sudha, Practicing Company Secretary (C.P.No.4468), has been appointed as the Scrutinizer to scrutinize the process of remote e-voting and e-voting during AGM in a fair and transparent manner.

The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the websites of the Company and NSDL immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing. The results shall also be immediately forwarded to the BSE Limited and National Stock Exchange of India Limited, where equity shares are listed. Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Rules made thereunder and

Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 22.09.2020 to 28.09.2020 (both days inclusive) for the purposes of AGM and dividend. Members may please note that as the AGM is being conducted through Virtual Mode i.e. VC / OAVM, the facility for

appointment of proxies by the members will not be available for the Seventy-fourth Annual General Meeting. Members

attending the AGM through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the

For The India Cements Limited S.Sridharan

Company Secretary

CIN: L51900TG1980PLC054066, Fax: 040-27173240, E-mail: info@technvision.com **UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED ON 30.06.2020** es in Lakhs except per share data

							(::::peee	anno oncopi		
		Standalone				Consolidated				
S. No	Particulars	Quarter Ended 30th Jun 2020 (Unaudited)	Corresponding 3 months Ended in previous year 30th Jun 2019 (Unaudited)	Previous Quarter Ended 31st Mar 2020 (Audited)	Year Ended 31st Mar 2020 (Audited)	Quarter Ended 30th Jun 2020 (Unaudited)	Corresponding 3 months Ended in previous year 30th Jun 2019 (Unaudited)	Previous Quarter Ended 31st Mar 2020 (Audited)	Year Ended 31st Mar 2020 (Audited)	
1.	Total Income from Operations	336.02	251.28	330.90	1182.04	2083.81	1675.22	1631.91	7594.75	
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(0.75)	(1.25)	1.68	14.19	(61.95)	(17.24)	(788.60)	(229.95)	
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(0.75)	(1.25)	1.68	14.19	(61.95)	(17.24)	(788.60)	(229.95)	
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(0.40)	2.81	3.76	14.11	(62.63)	(14.23)	(797.34)	(244.24)	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(0.75)	2.81	3.76	14.11	(62.63)	(14.23)	(797.34)	(244.24)	
6.	Equity Share Capital	627.50	627.50	627.50	627.50	627.50	627.50	627.50	627.50	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	874.10	863.19	874.48	874.48	(3478.71)	(2666.32)	(3411.33)	(3411.33)	
8.	Earnings Per Share (for continuing and discontinued operations)(Face Value of Rs. 10 each)									
	Basic:	(0.01)	0.04	0.06	0.22	(1.00)	(0.23)	(12.71)	(3.89)	

(0.01) 0.06 (1.00) (0.23) (12.71) (3.89) 0.22 Diluted Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full

 $format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange viz.\ www.bseindia.com and the web site of the Company www.technvision.com).$ The above results were reviewed by the Audit Committee and taken on record at the Meeting of the Board of Directors held on 04.09.2020.

3. There are no complaints received from Investors during the year.

4. The Consolidated results include the figures of the subsidiaries viz. SITI Corporation Inc.-USA, Accel Force Pte Ltd-Singapore and its subsidiary companies viz. Solix Technologies Inc., USA and its subsidiary Solix Softech Pvt Ltd and Emagia Corp., USA.

5. The exchange conversion rate considered for the Subsidiary Company's figures are @ US \$ 1= INR 75.53 (Last quarter in previous year as on 30.06.2019-1 USD = INR 68.92) 6. Previous year / period figures have been regrouped / reclassified to confirm to current period classification 7. Minority Interest has been appropriately reflected in the above results and EPS is calculated on Net Profit after deducting Minority Interest.

Sd/-Geetanjali Toopran

Date: 04.09.2020 Place: Secunderabad

By and on behalf of the Board for TechNVision Ventures Limite Whole Time Director & CFO DIN: 01498741

Companies Act. 2013.

Place : Chennai

Date: 04.09.2020

एएनआय इंटिग्रेटेड सर्व्हिसेस लिमिटेड

प्रनिर्भाग इंटिग्रेट सार्वस्म शिमान्ड (व्यापुर्व ओळळ एएनआप इंटिग्रेट सर्विस्म शिमान्ड (विमेटक) सीआवार अगांव इंटिग्रेट सर्विस्म प्रायब्द लिमिटक) सीआवार अगांव हें एकर १२६ एपाप्य २००८ गीएनसी १८४३ २६ १२४ - लोवा सुग्रीमस २, नार्य टीवर, रत्या अगांव २२३, टाग्ये इस्टेट, टाग्ये पीक्ष ४०० ६०४ भात.

द्राच्चनी अगांव : ५९२२ - लोवा सुग्रीमस २, नार्य टीवर, रत्या अगांव २२३, टाग्ये इस्टेट, टाग्ये पीक्ष ४०० ६०४ भात.

द्राच्चनी अगांव : ५९२२ - २२ ६१५६ ०४०४ ई-मेल : infoaniintegrated.com / www.aniintegrated.com

स्वाना

याद्रारे कळविण्यात वेते की, कंपनीची ११वी वार्षिक सर्वसाधारण सभ (पत्रीप्प) मोणकात्र स्वाप्त स्

ाश्यास करण्यात आला आह. वार्षिक सर्ववाधार सोची सुचना निर्मित झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे समभाग येऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट आँक तारीख रोजी म्हणजेच मंगळवा दिनाक २२ सप्टेंबर २०२० रोजी तिव्याकडे कंपनीच समाभा असतील तर अशी व्यक्ती खालील प्रमाणे नमूद केलेल्या झील पच्चावर विनंती करूनद्रस्थ ई-मतदानासाठी आवश्य असलेला चुन आखडी आणि पासव दें प्राप्त कर शकते. accountsaniintegrated.com

बा) evoungnsat.co.va सी) vinayakbigshareonline.com किया infobigshareonline.com डी) एत्पसडीएल यांनी उत्तरक्ष करून दिलेला टोल क्री कमांक १८०० – २२२ –९९० येथे संपर्क साधावा. ज्या समासदिनी बालिक सर्वमाधाला महोन्दी दृश्य ई-मदान दृषिवाचा कार करने मदानाचा हक बजाबलेला आहे असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेला विद्धीओं कॉन्फरनिसं(ब्होसी) / अन्य मान्तताप्राप्त दृष्कशाव्य माध्यमे (ओएव्हीएम) या सुचिधेद्वारे उत्तरिसंत राष्ट्र शकतात मात्र त्यांना चार्षिक सर्वसाधारण सभेत पुन्त मतदान करता वेणार नाही.

डीआयएन : ०२२००९२

गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील ३० जणांना कोरोनाचा संसर्ग

कल्याण, दि.६ (हिंदुर-थान समाचार) : येथे गणपतीसाठी परिसरातील एका चार मजली इम एकत्र आलेल्या एकाच कुटुंबातील ारतीत राहणारा मुलगा प्रथम कोरोना तब्बल ३० जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्व नियम पाळत राज्यभरात अत्यंत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला. मात्र, तरीही कल्याणमध्ये गणपतीसाठी एकत्र आलेल्या परिवारातील ३० जणांना कोरोनाचा संसर्ग झाला.

कल्याण येथील जोशीबाग पॉझिटिव्ह आढळला. त्यानंतर त्या मुलाच्या संपर्कात आलेल्या ४० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ३० 80 जणांचा पॉझिटिव्ह कोरोना माहिती आहे, अशी डोंबिवली महापालिकाच्या कल्याण अधिकारी डॉ. पानपाटील दिली.

(रु.लाखात)

फिरुचर केमिक लिमिटेड

सीआयएन:एल२४२३ १एमएच १९९३ पीएलसी २८८३७ ५ १०४, १ला मजला, रघुलीला मेघा मॉल, पोईसर आगाराच्या मागे, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७. दूर::८६५५५५०२०९ ई-मेल: fischerchemicItd@gmail.com. वेबसाईट: www.fischerchemic.com ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षित अहवाल

	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
तपशील	३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	98.40	92.84	-	9८.३९
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	99.88	0.94	(8.00)	(8.90)
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	99.88	0.94	(8.00)	(8.90)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	99.88	0.94	(8.0८)	(8.90)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि				
इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	99.88	0.94	(8.00)	(8.90)
भरणा केलेले समभाग भांडवल	90.20	90.20	90.20	90.20
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	(30.94)
उत्पन्न प्रतिभाग (रू.१/- प्रत्येकी)(खंडीत व अखंडीत कार्यचलनासाठी)				
अ. मूळ (क.)	ĘC0	8.98	(२.३७)	(२.३९)
ब. सौमिकृत (रू.)	Ę.C0	8.98	(२.३७)	(२.३९)
0 /1/00: v0/ v 0 / 0 /: // / 0	\ \	4	1040	~ ^ ^

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक व वार्षिक वित्त निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक व वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या आणि सूचिबध्द संस्थेच्या www.bseindia.com व कंपनीच www.fischerchemic.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

फिस्चर केमिक लिमिटेडकरि

ठिकाण : मुंबई धारव दा दिनांक: ०४.०९.२०२०

ट्रान्सग्लोब फुडस् लिमिटेड

दुकान क्र.६०५, इमारत क्र.३-११५ स्किम, प्लॉट क्र.१४२७, साई जनक क्लांसिक देविदास लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४००१०३. ail.com. वेबसाईट:www.tra ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष

					(रु.लाखात)
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेली मागील तिमाही	संपलेली संबंधित तिमाही	संपलेले वर्ष
क्र.		३०.०६.२०२० अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित	३०.०६.२०१९ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२० लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१६.५०	१३.00	-	१८.४५
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष				
	साधारण बाबपूर्व#)	७.५६	۷۶.۵	(%%%)	१.३९
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व#)	७.५६	۷,9	(%).(%)	१.३९
γ.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	0.74	6.10	(0.00)	7.47
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	७.५६	२५.९३	(%7.%)	१८.३८
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)				
	(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	-	_	-	_
ξ.	समभाग भाडवल	१४.४९	१४.४९	२८९.७९	१४.४९
19.	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील				
	वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	(४१.0५)
८.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			(* **)	
	१. मूळ २. सौमिकत	4.28	8.63	(0.86)	₹.३0
	<. सामकृत	4.78	१.८३	(0.१७)	१.३0

टिप: अ. सेबी (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.transglobefoods.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bscindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. ग्लोब फुडस् लिमिटेडकरित

एव्हरग्रीन टेक्स्टाईल्स लिमिटेड

सीआयएन:एल१७१२०एमएच१९८५पीएलसी०३७६५२

नोंदणीकृत कार्यालय: ४था मजला, पोद्दार चेंबर्स, एस.ए. ब्रेल्वी रोड, फोर्ट, मुंबई-४००००१, महाराष्ट्र. दूर:०२२-२२०४०८१६,

ई-मेल:rmb@podarenterprise.com, वेबसाईट:www.evergreentextiles.in

२० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरीता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

ठिकाण: मुंबई दिनांक: 0४.0९.२0२0

क्र. तपशील

समभाग भांडवल

राखीव वगळून

ब सौमिकत

दिनांक: ०४.०९.२०२०

ठिकाण: मुंबई

कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)

करानंतर साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)

(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))

उच्चित्र कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)

कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित तोटा

राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार पुर्नमुल्यांकित

उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी) (वार्षिकीकरण नाही)

डीआयएन:०६४९१६४

संपलेली तिमाही संपलेली तिमाही

अलेखापरिक्षात

(9.30)

(9.30)

(9.30)

(0.03)

. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ४ सप्टेंबर, २०२० रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली

त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. संपूर्ण वित्तीय निष्कर्षाचे (एकमेव) नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com

व www.nseindia.com वेबसाईटवर व कंपनीच्या www.evergreentextiles.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

ठिकाण: मुंबई

रु. लाखात (ईपीएस व्यतिरिक्त)

संपलेले वर्ष

लेखापरिक्षाित

(92.28)

(92.28)

(92.28)

820.00

(9948.28)

(0.28)

सही /

आर.एम. बोल्य

डीआयएन:०००८६३९५

संपलेली तिमाही

अलेखापरिक्षात

(0.62

(0.22)

(0.22

(0.02

एव्हरग्रीन टेक्स्टाईल्स लिमिटेडकरित

30.08.2020 39.03.2020 30.08.2099 39.03.2020

लेखापरिक्षित

(2.00

(2.0८)

(2.00)

820.00

(0.08)

दिनांक: ०४.०९.२०२०

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public at large that ou client's SMT, MANJU RAMESH BHALIYA, her late mother SMT. KESHARBEN KESHAV SOLANKI a member of the Apnaghar Co-operative Housing Society having address at building No. 2B, 110 Apnaghar CHS Ltd., Teli Galli, Sai Wadi, Andher (East), Mumbai-400069, and holding Flat No. 110 in the Building of the Society, who was died o 18/01/2013, without making any nomination, We on behalf of our client SMT. MANJU RAMESH BHALIYA one of the legal heir of late SMT. KESHARBEN KESHAV SOLANKI, and now after the death of her mother SMT. KESHARBEN KESHAV SOLANKI our client want to transfer the above said Flat premises on her name hence ou client hereby invites claims or objection from heir/heirs or other claimants/ objection to transfer of the said Flat premises being Flat No. 110, Building No. 2B, at Apnaghar CHS Ltd., Teli Galli, Sai Wadi Andheri (Fast) Mumbai - 400069 An person or persons having any claim on the said flat premises or towards the said our client MRS. MANJU RAMESH BHALIYA in respect of the said flat or rights of whatsoever nature on the said flat or any part thereof may inform in writing to us address given below within 15 days from the date of publicationi of this notice, flat. And the said flat ned as free of all encumbrances an

SHEDULE OF THE PROPERTY All that pieces and parcel of flat, being flat No. 110, Building No. 2B, Apnaghar CHS Ltd., Teli Galli, Sai

wadi, Andheri (East), Mumbai - 400069. Wadi, Ariumen (East), Munibar 1-100005. As Per My Instruction Mrs. Manju Ramesh Aadhar No. 731328407615 Advocate, High Cour Mr. B. S. Pandey

Shop No. 66 & 67, Golden Center CHS Ltd. Tulinj Road, Nallasopara (E), Tal. Vasai, Dist. Palghar, Pincode - 401209.

हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड

HITECH CIN:L28992MH1991PLC168235 नोंदणीकृत कार्यालय: २०१, २रा मजला, वेलस्पून हाऊस, कमला सिटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परळे (प), मुंबई-४०००१३ दर.क्र.:+९१-२२-४००१६५००/२४८१६५००, फॅक्स:+९१-२२-२४९५५६५९

वेबसाईट:www.hitechgroup.com, ई-मेल:investor.help@hitechgroup.com सूचना मागधारकांनी कृपया नोंद घ्यावे की, हायटेक कॉर्पोरेशन लिमिटेड (कंपनी)ची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, २६ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.३० वाजता व्हीसी/ओएव्हीएममार्फत

कंपनीच्या २९व्या एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता आयोजित केली जाईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत कंपनीची एजीएम कोविड-१९ मळे उदभवलेल्या परिस्थितीत सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत (एमसीए) परिपत्रक सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२०, दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण गरिपत्रक क्र.१७/२०२०, दि.१३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२०, दि.५ मे २०२० (एमसीए परिपत्रके) आणि सेबीच्या इतर लागु परिपत्रकेनुसार सभेच्या सूचनेत नमुद विषयावर वेमर्ष करण्याकरिता सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय होणार आहे.

एजीएमच्या नोटिसची वरील नमूद केलेल्या परिपत्रकाची प्रत आणि वित्तीय वर्षाच्या सन २०१९–२० च्या कंपनीच्या वार्षिक अहवालाच्या अनुषंगाने सर्व भागधारकांना पाठवले जाईल ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/ डिपॉझिटरी पार्टिसिपन्टमध्ये नोंदणीकृत आहेत.

एजीएम दरम्यान ई–वोटिंगसह व्हीसी/ओएव्हीएममार्फत २९व्या एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी आणि रिमोट ई–वोटिंगमार्फत मत देण्यासाठी सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)

भागधारकांना एजीएम दरम्यान व रिमोटने एजीएम) सूचनेत नमुद विषयावर विद्युत मतदान प्रणालीने मत देता येईल. रिमोटने किंवा एजीएम दरम्यान मतदानाची प्रक्रिया भागधारकाना, ज्यांचे डिमॅट स्वरुपात. वास्तविक स्वरुपात धारणा आहे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांना एजीएम सूचने दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहण्याची माहितीसुद्धा एजीएम सूचनेत नमुद आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी बुधवार, २३ सप्टेंबर, २०२० रोजी स.०९.००वा. प्रारंभ होईल आणि शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.०५.००वा. समाप्त होईल. शुक्रवार, २५ सप्टेंबर, २०२० रोजी . सायं.५.००वा.नंतर रिमोट ई-वोटिंग मान्य असणार नाही. ई-वोटिंग २९व्या एजीएममध्ये उपलब्ध असेल आणि रिमोट ई-वोटिंगने जे सदस्य मत देणार नाहीत त्यांना २९व्या एजीएममध्ये मत देता येईल.

जे रिमोट ई-वोटिंगने मत देतील त्यांना २९व्या एजीएममध्ये उपस्थित राहता येईल परंतु पुन्हा मत देता येणार नाही

२९व्या एजीएममध्ये रिमोट ई-वोटिंगने मत देण्यास सदस्यांच्या पात्रता निश्चितीची नोंद दिनांक शनिवार, १९ सप्टेंबर, २०२० आहे. निश्चित तारखेला अर्थात १९ सप्टेंबर, २०२० रोजी डिपॉझिटरी देण्यात आलेल्या लाभार्थी मालकांची यादी व सदस्य नोंद पुस्तकात ज्या सदस्यांची नावे नमूद आहेत त्यांना २९व्या एजीएममध्ये रिमोट ई-वोटिंग सुविधा उपलब्ध होईल. जर कोणी व्यक्ती सूचना वितरणानंतर कंपनीचा सदस्य झाला असेल आणि निश्चित तारखेला अर्थात शनिवार, १९ सप्टेंबर, २०२० रोजी भागधारणा घेतली असेल त्यांनी त्यांचे मत देण्यासाठी सदस्यांनी लॉगईन आयडी व पासवर्ड प्राप्त करण्यासाठी evoting@nsdl.co.in विनंती पाठवावी.

वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे आणि ज्यांचे ई-मेल कंपनीकडे नोंद नाहीत त्यांनी कंपनी निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे फोलिओ क्रमांक. भागधारकाचे नाव नमुद करून विनंतीपत्र पाठवावी. डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांर्न डिपॉझिटरी सहभागीदारकडे त्यांचे ई-मेल नोंद व अद्यायावत करण्यासाठी विनंती पाठवावी

२९व्या एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.hitechgroup.com वेबसाईटवर व नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. २९व्या एजीएममध्ये विमर्षीत करावयाचे दस्तावेज विद्युत पद्धतीने निरीक्षणासाठी उपलब्ध आहेत. सदर दस्तावेज निरीक्षणासाठी कंपनीच्या investor.help@hitechgroup.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

विद्युत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न असल्यास सदस्यांनी www.nsdl.com च्या डाउनलोड शनवर सदस्यांकरिता असलेले ई-वोटिंग युजर मॅन्युअल व फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा टोल फ्री क्र.१८००-२२२-९९० किंवा evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवावी. विद्युत स्वरूपाने मतदानाबाबत तक्रारी असल्यास सदस्यांनी कपया संपर्क श्रीमती पछूवी म्हात्रे, व्यवस्थापिका, एनएसडीएल यांना pallavid@nsdl.co.in वर ई-मेल करावा किंवा द्र.०२२-२४९९४५४५ किंवा संजिव यादव, सहाय्यक व्यवस्थापक, एनएसडीएल यांना sanjeevy@nsdl.co.in वर ई-मेल करावा किंवा दर.0२२-९३२४00६२२५, पत्ता: ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४था मजला, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई-४०००१३.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार वार्षिक सर्वसाधारण सभाकरिता सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० ते शनिवार, २६ सप्टेंबर, २०२० पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

२९व्या एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्या www.hitechgroup.com वेबसाईटवर व स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> मंडळाच्या वतीने व करिता सही/-नमिता तिवारी

गोलकुंडा डायमन्डस ॲण्ड

ज्वेलरी लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: जी-३०, जेम्स ॲण्ड ज्वेलरी कॉम्प्लेक्स–३, सिप्झ, अंधेरी पुर्व, मुंबई,

महाराष्ट्र–४०००९६. **सीआयएन:**एल३६९१२एमएच१९९०पीएलसी०५८७२९

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स २०१५ च्या नियम २९ सहवाचित नेयम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे आणि नाभांशाची शिफारस करणे याकरिता २०१/७ए विंग प्रदेल अपार्टमेंट, बीजी खेर मार्ग, वरळीनाका, वरळी मुंबई–४०००१८ येथे **शनिवार, १२ २०२० रोजी** प्रायं.५.००वा. कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणा

सदर सूचना कंपनीच्या www.golkunda.com वेबसार्देत्वर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध

ठिकाण: मुंबई कांतीकुमार दाध दिनांक: ०५.०९.२०२० अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

जाहीर नोटिस सर्व जनतेस कळविण्यांत येते की 'चंदेश हेरीटेज

प्लॉट क्र.५' को.ऑ.हा.सो.लि., आचोळे क्रॉस रोड, नालासोपारा(पु.), जि. पालघर, या संस्थेमधील सदिनका क्र. बी - ५, चे मालक श्री. गिरजाशंकर रामप्रीत पांडे, यांचे दि. १९/०२/२०१७, रोजी निधन झाले, त्यांच्या मृत्युनंतर त्यांची पत्नी श्रीमती हिरंतादेवी **गिरजाशंकर पांडे**, यांनी मयत सभासदाचे भाग (Shares) त्यांचे नावे हस्तांतरीत करण्याकरिता . सोसायटीस अर्ज सादर केला आहे व म्हणन जर त्यासंदर्भात अन्य कोणीही वारस अथवा व्यक्तिचा कठल्याही प्रकारे हरकत वा हितसंबंध असल्यास . सदर नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत आपल्या हरकतींच्या पृष्टयाध म्बालील उल्लेम्बित पत्त्यावर संपर्क करावा अन्यश वरीलप्रमाणे कोणीही वारस वा व्यक्तीची कुठल्याही प्रकारची हरकत वा हितसंबंध नाही असे समजून सदर फ्लॅटचे मयत सभासदाचे भाग सोसायटीकडन माझ्या अशिलांच्या नावे हस्तांतरीत करुन देण्यांत येतील व त्यानंतर कुठल्याही प्रकारची हरकत वा दावा मान्य केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. सही/-

एस.के. चतुर्वेदी ॲन्ड असोसिएट्स (ॲडवोकेट, हाईकोर्ट) बी/२०४, सिताराम भवन, आचोळे रोड, नालासोपारा पु. जि. पालघ

तिरुपती टायर्स लिमिटेड

(सीआयएन: L25111MH1988PLC285197) नोंदणीकृत कार्यालय: बी१/डी, उत्कर्ष को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, एम. ए. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई -४०० ०५८. **दूरध्वनी क्र.:** ०२२६७०८८५९७ वेबसाइट: www.tirupatityresltd.in ई-मेल: tirupatityres1988@gmail.com

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, तिरुपती टायर्स लिमिटेडची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) दि 38 03 २०२० रोजी संपलेल्या विनीय वर्षाकरिताचा संचालकांचा अहवाल लेखापरीक्षकांचा अहवाल तसेच .. लेखापरीक्षित वित्तीय अहवालासमवेत पाठवण्यात आलेल्या एजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर विचारविनिमय करण्यासाठी बुधवार, दि.३०.०९.२०२० रोजी दु. १.०० वाजता बी१/डी, उत्कर्ष को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, एम.ए. रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई –४०० ०५८ येथे आयोजित करण्यात येत आहे.

ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदवलेले असतील त्यांना अन्य बाबींबरोबरच परोक्ष ई-मतदानाचे निर्देश उपस्थिती पत्र एजीएमची सचना व २०१९-२०२० करिताचा वार्षिक अहवाल ई-मेलदारे पाठवण्यात आला आहे. सुट मिळालेली असल्याने या वर्षी कोणाही सभासदास या दस्तावेजांच्या कागदोपत्री प्रती पाठवण्यात येणा नाहीत. वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट <u>www.tirupatityresltd.in</u> वरही उपलब्ध आहे.

कंपन्या कायदा, २०१३ चे अनुच्छेद १०८, कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० तसेच भारतीय प्रतिभूती व विनियम मंडळ (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ४४ (१) अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना सचनेत विहित सर्व विषयांवर एनएसडीएलद्वारे परविण्यात आलेल्या इलेक्टॉनिक मतदान सुविधेच्या माध्यमातून एजीएमच्या ठिकाणाव्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून आपली मते इलेक्ट्रॉनिक स्वरूपात (परोक्ष ई-मतदान)देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. परोक्ष ई-मतदानाचा तपशील खालीलप्रमाणे :

परोक्ष ई-मतदानाचा कालावधी रविवार, दि. २७.०९.२०२० रोजी स. ९.०० पासून सुरू होत असून मंगळवार दि. २९.०९.२०२० रोजी सायं. ५.०० वाजता संपेल.तत्पश्चात ई-मतदानाचे मोड्यल अकार्यरत करण्यात येईल.

सभासदांचा मतदान हक्क हा निर्धारित अंतिम तारीख अर्थात बुधवार, दि. २३.०९.२०२० रोजीनुसार कंपनीच्य प्रदानित भागभांडवलातील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असेल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पृढे त्याला ते बदलता येणार नाही. एखादी व्यक्तीने सचनेच्या पाठवणीची निर्धारित अंतिम तारीख अर्थात दि. २८.०८.२०२० रोजीनसार कंपनीचे शेअर

संपादित करून कंपनीची सभासद बनली असल्यास व निर्धारित अंतिम तारीख अर्थात बधवार, दि. २३.०९.२०२० रोजीनुसार भागधारक असल्यास सदर व्यक्ती कंपनीला <u>tirupatityres1988@gmail.com</u> येथे वा एनएसडीएल यांना <u>evoting@nsdl.co.in</u> वा <u>info@satelligecorporate.com</u> वर वा <u>compliance@skylinerta.</u> com येथे विनंती पाठवून लॉग इन तपशील प्राप्त करू शकेल. कंपनी आपल्या सभासदांना एजीएमच्या ठिकाणी मतपत्रिकेवरे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देत आहे. मदानास

पात्र असलेले सभेस उपस्थित असलेले परंत परोक्ष ई-मतदानाद्वारे आपला मतदानाचा हक्क न बजावलेले सभासव एजीएममध्ये सूचनेत विहित सर्व विषयांवर आपले मतदान करू शकतील. परोक्ष ई-मतदानाद्वारे मत दिलेले सभासदर्ह एजीएममध्ये उपस्थित राहू शकतील परंतु त्यांना पुन्हा मत देता येणार नाही. सभासद मतदानाचा केवळ एकच प्रकार अर्थात परोक्ष ई-मतदानाद्वारे वा मतपत्रिकेद्वारे मतदान करू शकतील

सभासदांनी दोन्हीही प्रकारे मतदान केलेले असल्यास परोक्ष ई-मतदानाद्वारे दिलेले मतदान वैध ठरेल व मतपत्रिकेद्वारे दिलेले अवैध ठरेल. –मतदानासंदर्भात कोणतीही चौकशी वा शंका असल्यास तुम्ही<u>www.evoting.nsdl.com</u> च्या help sectio अंतर्गत उपलब्ध Frequently Asked Questions (FAQs) व e-voting manual dmMmdo evoting@nsdl.co.in येथे ई-मेल लिहावा किंवा १८००-२२२९९० (टोल फ्री क्र) येथे संपर्क साधावा.

तिरुपती टायर्स लिमिटेड करित ठिकाण : मंबर्ड सही/-दिनांक: ०५.०९.२०२० निकीता हार्दिक पारेख व्यवस्थापकीय संचालक

PUBLIC NOTICE

This is to inform all the concerned and the public at large that my/our client IDBI Ltd, RAC Ambarnath, intends to Sanction Housing Loan to their customer Mr. Sameer Ashok Bhave and Mrs. Sarita Sameer Bhave, against the property being Flat/Apartment which is more particularly described in the Schedule mentioned herein below (hereinafter for brevity shall be referred to as the "said Flat/Apartment").

WHEREAS it appears that initially the said Flat was allotted to one Mr. Ramesh Vinayak Godbole and thereafter it appears that Mr. Ramesh Vinayak Godbole expired intestate on 18/03/2003 leaving behind his wife Smt. Sushma Ramesh Godbole and son Mr. Sameer Ramesh Godbole and daughter Mrs. Shubhangi Raghunath Datar (Married) as his legal heirs.

WHEREAS it further appears that the said flat was sold vide an Agreemen for Sale dated 6th September, 2018 executed between Smt. Sushma Ramesh Godbole as the 'Seller' and Mr. Sameer Ashok Bhave & Mrs. Sarita Sameer Bhave as the 'Flat Purchasers', registered before the Office of Sub-Registrar of Assurance of Kalyan-3, bearing Document No. 7969/2018 WHEREAS it appears that the initial Agreement and/or the allotment letter

with respect to the said flat in favour of Mr. Ramesh Vinavak Godbole is not available or missing and also it appears that Smt. Sushma Ramesh Godbole (The Seller) wife of Mr. Ramesh Vinayak Godbole has sold the said flat without obtaining a legal heirship certificate issued from the competent Court, and therefore to safeguard the interest of our client, it has become necessary to publish and issue this Public Notice calling for any objections before sanctioning the requested loan to their customer Mr. Sameer Ashok Bhave and Mrs. Sarita Sameer Bhave.

WHOEVER having any objection to the above said deal, transaction or having any claim, right, title or interest over the said Flat/ or any part thereof in any way or manner, shall within a period of **07 days** from the publication of this notice lodge their objection in writing along with relevant documents with the undersigned at the address mentioned below.

FURTHER take note that if no any legal objection is raised over the said transaction within the stipulated period our Client shall complete the formalities and finalize the transaction and thereafter no any objection or claim of whatsoever nature or manner will be entertained.

SCHDEULE OF THE PROPERTY

Flat No. D/54, on the 2nd Floor, area of Flat admeasuring 550 Square Feet, in the building & Society known as "Alankar Co- Operative Housing Society Ltd. Building No. 2", building constructed on land bearing Survey No. 37, situated at Village-G. Bha. Patharli, Taluka Kalyan, District Thane, Maharashtra State sd/- Adv. Swapnil Varma, M/s. Varma Associates (Advocate & Legal

Advisors), Plot No. 551, Ground Floor, Kher Section,

Shiv Mandir Road, Ambernath (E), Dist. Thane, PIN 421 501, Phone: 09561788889/9323511135, 9766345679

पोद्दार हाऊसिंग ॲन्ड डेव्हलपमेंट लिमिटेड

कंपनी सचिव



सीआयएन : L51909MH1982PLC143066 पोद्दार ग्रुप बिल्डिंग मथुरादास मिल कम्पाऊंड, १२६, ना. म. जोशी मार्ग, लोअर परेल (प.), मुंबई - ४०० ०१३, ई-मेल : company.secretary@poddarhousing.com वेबसाइट : www.poddarhousing.com दूर. : ०२२-६६१६४४४४/फॅक्स : ०२२-६६१६४४२२

दि. ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा

(सर्व रकमा रु. लाखांत, उत्पन्न प्रतिशेअर वगळता)

_								G1111) -11 1 71111	,,,,,,
अ.	तपशील	स्थायी							
क्र.		तिमाहीअखेर			वर्षअखेर	तिमाहीअखेर			वर्षअखेर
		३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०	३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३०.०६.२०१९	३१.०३.२०२०
		(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१	परिचालनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	४८५.६०	१०३७.४७	१३१३.०३	५३२९.६६	४४६.४५	९४६.४०	१२९७.२३	५१९५.६८
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर,	(१३९.४१)	(४४०.५५)	(৬२७.५४)	(१८९५.२२)	(२८१.७०)	(६४८.६४)	(८५७.१२)	(२४७०.७७)
	अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपूर्व)								
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१३९.४१)	(४४०.५५)	(৬२७.५४)	(१८९५.२२)	(२८१.७०)	(६४८.६४)	(८५७.१२)	(२४७०.७७)
	(अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)								
8	करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा)	(१०९.९८)	(२८३.२५)	(५४४.२२)	(१३८२.९२)	(२५२.२७)	(४९१.७२)	(६७३.८०)	(१९५८.८५)
	(अपवादात्मक व/वा असामान्य बाबीपश्चात)								
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न	(१०९.९८)	(२५८.०९)	(५४५.०२)	(१३६०.१०)	(२५२.२७)	(४६२.०३)	(६७४.६०)	(१९३१.५०)
	(कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा)								
	व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा								
	समावेश)								
ξ	प्रदानित समभाग भांडवल	६३१.५४	६३१.५४	६३१.५४	६३१.५४	६३१.५४	६३१.५४	६३१.५४	६३१.५४
١	(दर्शनी मूल्य रु. १०/- प्रतिशेअर)								
9	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता), गत वर्षाच्या				२०८३३.१७				२०८३३.१७
۷	लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार उत्पन्न प्रति शेअर (रु. १०/- प्रत्येकी)								
		(9 10)	(4.40)	(4.52)	(20.00)	(3.00)	(10,100)	(१०.६७)	(३१.०२)
	मूलभूत (रु.)	(8.68)	(8.88)	(53.5)	(२१.९०)	(३.९९)	(9.98)		
	सौम्यीकृत (रु.)	(१.७४)	(४.४९)	(८.६२)	(२१.९०)	(३.९९)	(৬.৬९)	(१०.६७)	(३१.०२)

१) वरील विवरण हे सेबी (सुची व अन्य विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडेदाखल करण्यात आलेल्या दि. ३०.०६.२०२० रोजी संपलेल्या तिमहीकारिता तिमाही//वार्षिक बित्तीय निष्कर्षांच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण प्रारूप बीएसईची वेबसाइट www.bseindia.com वर, एनएसई (www.nseindia.com) तसेच तसेच कंपनीची वेबसाइट (www.poddarhousing.com) वर उपलब्ध आहे. पोहार हाऊसिंग ॲन्ड डेव्हलपमेंट लिमिटेडकरित

दीपक कुमार पोहार कार्यकारी अध्यक्ष स्थळ : मुंबई

Date :05/09/2020

Place: Mumbai

60

Bhalchandram Clothing Limited

CIN-L17120MH2005PLC156451
Regd. Off: 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034.
Tel No. +91-22-4050 0100 website: www. bhalchandram.com email id: investor@bhalchandram.com

NOTICE OF 15THANNUAL GENERAL MEETING, BOOK CLOSURE AND E-VOTING FACILITY

NOTICE is hereby given that the 15TH ANNUAL GENERAL MEETING (AGM) of the Members of the Company will be held on Monday, September 28, 2020 at 11.00 a.m. at the Registered office of the Company at 307, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400034, to transact the business as set out in the Notice. The Notice of the AGM along with the Annual Report and other documents for the financial year 2019-2020 has been sent to the Members in permitted mode. The dispatch of the Notice of the AGM has been completed on September 04, 2020. The full Annual Report can be accessed from the Company's website www.bhalchandram.com

Any Person, who is otherwise entitled to receive such documents under Section 136 of the Companies Act. 2013, is entitled to full set of Annual Report upon a request in writing. For this purpose, Members may write to the Company at its Registered Office address or to the Company's RTA – Link Intime India Private Limited.

Book Closure: Pursuant to section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Register of Members and Share Transfer Book of the Company shall remain closed from Tuesday, September 22, 2020 to Monday, September 28, 2020 (both days inclusive) for the purpose of Annual General

Meeting. Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and disclosure Requirements) Regulations, 2015, Members holding shares in physical or dematerialized form, as on the cut-off date i.e. September 21, 2020, may cast their vote electronically on the business set out in the Notice of the 15th Annual General Meeting of the Company through E-voting system of National Securities Depository Limited (NSDL).

Members who have not registered their email IDs may follow the instructions available in the Annual Report of the Company on the Company's website www.bhalchandram.com or at NSDL website www.evoting.nsdl.com to logir and use the e-voting facility.

In this regard, the Members are hereby further notified that:

I. E-voting period shall commence from Friday, September 25, 2020 at 09.00 A.M. and ends on Sunday, September 27, 2020 at 05.00 p.m. ii. Voting through electronic means shall not be allowed beyond 5.00 P.M. on

September 27, 2020. iii. Member who have not voted through electronic means can vote at the Meeting. However, a member who has casted his votes electronically can

attend the meeting but cannot cast votes at the meeting. a case of any query or grievances, you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at www.evoting.nsdl.com under download section or write an email to evoting@nsdl.co.in

By order of the Board, Bhalchandram Clothing Limited

Ujwal Lahoti, Managing Director(DIN: 00360785)

जीसी व्हेन्चर्स लिमिटेड

सीआयएन: एल२४२४९एमएच१९८४पीएलसी०३२१७० नोंदणीकृत कार्यालय: २०९-२१०, २रा मजला, आर्केडिया इमारत, १९५, नरीमन पॉईंट, मंबई-४०००२१. दर.क्र.:०२२-४०१९८६००, फॅक्सः १२२-४०१९८६५०, वेबसाईट:www.geeceeventures.com, ई-मेल:geecee.investor@gcvl.in

समभागधारकांना सूचना-व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य दुकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणाऱ्या ३६व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, जीसी व्हेन्चर्स लिमिटेड (कंपनी) च्या सदस्यांची ३६वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) सोमवार, २८ सप्टेंबर, २०२० रोजी स.११.००वा.(भाप्रवे) एजीएमच्या सूचनेत नमुद व्यवसायावर विमर्ष करण्याकरिता होणाग

कोविड-१९ प्रादर्भावाच्या उद्रेकामुळे आणि सहकार मंत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० (एमसीए परिपत्रके) आणि सेबीद्वारे वितरीत परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दि.१२ मे, २०२० (सेबी परिपत्रके) आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स) नुसार सदस्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल. व्हीसी/ . ओएव्हीएममार्फत सभेत सहभागी होणाऱ्या सदस्यांनी कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये मोजणी केली जाईल

एजीएमची अधिसूचना व त्यातील अधिनियम कलम १०२ अन्वये स्पष्टीकरणात्मक विधान तसेच लेखापरिक्षित एकमेव व एकत्रित वित्तीय अहवाल, बोर्डाचा अहवाल आणि वैधानिक लेखापरीक्षकांचा अहवाल (एकत्रितपणे वार्षिक अहवाल म्हणून संबोधित केला जातो) ३१ मार्च २०२० रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता अहवाल शनिवार, ०५ सप्टेंबर २०२० रोजी सर्व सदस्यांना विद्युत पद्धतीने पाठविले गेले आहे, उपरोक्त एमसीए परिपत्रके आणि सेबीच्या नियमांसह ज्यांचे ईमेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरीज सहभागी (डीपी चे)/रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट (आरटीए) कडे नोंदणीकृत आहेत. ज्या सदस्यांनी आपला ई-मेल पत्ता नोंदविला नसेल त्यांनी त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपन्टद्वारे विद्युत स्वरुपात ठेवलेल्या शेअर्स व कंपनीच्या पत्राद्वारे प्रत्यक्ष स्वरूपात असलेल्या शेअर्सच्या संदर्भात निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस, मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ येथे लेखी पाठवून नोंदणी करावी.

३६व्या एजीएमच्या नोटीसची प्रत आणि वित्तीय वर्षाच्या सन २०१२-२०१३ च्या वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या www.geeceeventures.com वेबसाइटवर आणि बीएसईच्या स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या अनुक्रमे www.bseindia.com आणि www.nseindia.com वर आणि नॅशनल सिक्युरिटीज अँड डिपॉझिटरीज लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting.nsdl.com या संकेत स्थळावर आहेत.

विद्युत पद्धतीने मतदान (ई-मतदान):

अधिनियम कलम १०८ च्या तरतुर्दीच्या अनुषंगाने वेळोवेळी सधारित केल्या गेलेल्या कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० आणि सेबी लिस्टींग रेग्युलेशन्सच्या नियम ४४ नुसार एनएसडीएलद्वारे प्रदान केलेल्या रिमोट ई-नतदान सेवेद्वारे सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाची सुविधा दिली जाते. कट-ऑफ तारखेनुसार म्हणजेच सोमवार, २१ सप्टेंबर २०२० रोजी प्रत्यक्ष किंवा डिमॅट स्वरुपात शेअर्स असणारे कंपनीचे सदस्य रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत देऊ शकतात. मर्व सदस्यांना सचित केले जाते की:

(अ) ३६व्या एजीएमच्या सूचनेत नमुद केलेला सर्व व्यवसाय रिमोट ई-वोटिंगद्वारे व्यवहार केला जाऊ शकतो; दरस्थ ई-मतदान गुरुवार, २४ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ९.०० वाजता

(भाप्रवे) सुरू होईल; (क) रिमोट ई-मतदान रविवार, २७ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.०० वाजता (भाप्रवे)

समाप्त होईल. दुरस्थ ई-मतदानास रविवार, २७ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.०० वाजता (इ) (भाप्रवे) नंतर मान्य असणार नाही.

इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदानाची सुविधा एजीएममध्ये उपस्थित सदस्यांसाठी देखील उपलब्ध करून दिली जाईल. (फ) सदस्य रिमोट ई-मतदान करूनही मतदानाचा उपयोग करूनही एजीएममध्ये भाग

घेऊ शकतात, परंतु एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्यास परवानगी दिली जाणार सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० रोजी नोंद तारखेनुसार सदस्यांच्या रजिस्टरमध्ये

किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदीमध्ये ज्याचे नाव नोंदवले गेले असेल केवळ त्याच व्यक्तीस एजीएम येथे इलेक्टॉनिक मतदान प्रणालीद्वारे मतदान किंवा रिमोट ई-मतदान सुविधा उपलब्ध असेल. कोणतीही व्यक्ती ज्याने कंपनीचे शेअर्स ताब्यात घेतले आहेत आणि नोटीस पाठवल्यानंतर आणि सोमवार, २१ सप्टेंबर, २०२० रोजी शेअर्स ठेवून कंपनीचा सभासद झाला असेल, त्यांनी evoting@nsdl.co.in वर मेल पाठवून लॉगइन

आयडी व पासवर्ड मिळवू शकतो. तथापि, सदस्याने आधीच ई-मतदानासाठी एनएसडीएलकडे नोंदणी केली असेल तर सध्याचा युजर आयडी व पासवर्ड रिमोट ई-मतदानासाठी वापरता येतो. डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात शेअर्स असणाऱ्या सदस्यांद्वारे आणि ज्यांचे ईमेल

पत्ते नोंदणीकृत नाहीत अशा सदस्यांसाठी ३६व्या एजीएम दरम्यान रिमोट ई-मतदान आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाची सविस्तर प्रक्रिया ३६व्या एजीएमच्या सुचनेमध्ये

ई-मतदानासंदर्भात काही शंका असल्यास, सदस्य www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी एफएक्य आणि ई-मतदान वापरकर्त्याच्या मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा टोल फ्री क्रमांक १८००-२२२-९९० वर कॉल करू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल पाठवू शकतात आणि रिमोट ई-मतदानाच्या सुविधेशी संबंधित काही तक्रारी असल्यास कृपया श्री. अनुभव सक्सेना किंवा कु. सरिता मोटे, एनएसडीएल, ४था मजला, ए विंग, ट्रेड वर्ल्ड, कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३ किंवा evoting@nsdl.co.in वर ई-मेल करावा.

> जीसी व्हेन्चर्स लिमिटेडकरिता सही/-

ठिकाण: मुंबई दिनांक: ०५.०९.२०२०

दिपयंती जैस्वार कंपनी सचिव

मुख्य कार्यालय – एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. करिता मुद्रक, प्रकाशक, व्ही.पी. चांद्वडकर यांनी सोमानी प्रिंटींग प्रेस, गाला नं. ३ आणि ४, अमिन इंडस्ट्रीअल इस्टेट, सोनावाला क्रॉस रोड, नं. २, जवाहर नगर फाटक ब्रीज, गोरेगाव (पूर्व), मुंबई- ४०० ०६३ येथे छापून एम. एस. मीडिया ॲण्ड पब्लिकेशन प्रा. लि. केसर प्लाझा, ५०२ ए/विंग, प्लॉट ने.२३९. आर. डी. पी-६ म्हाडा लेआऊट, चारकोप, कांदिवली (प.), मुंबई ४०००६७ येथून प्रसिद्ध केले. दूरध्वनी : ०२२-२०८९९७६, ०२२-२८६९७६४५/४७, ०९८३३८९१८८८, ९८३३८५२१११ फॅक्स :२८६८२७४४ अंकात प्रसिद्ध झालेल्या बतम्या व लेख यामधील व्यक्त झालेल्या मतांशी संपादक, संचालक सहमत असतीलच असे नाही. संपादक - डी.एन.शिंदे, कायदेविषयक सङ्कागार - अॅड. भानुदास जगताप आणि एमकेएस लिगल असोसिएट्स, RNI No. MAHAMAR/2001/05426. ई-मेल: mumbai.lakshadeepp@gmail.com, lakshadeepp@rediffmail.com./msmedia@rediffmail.com, mumbailakshadeepnews@gmail.com.